

परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेंतर्गत योजनेच्या सभासदाचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना द्यावयाच्या सानुग्रह अनुदान व लाभाबाबत.

महाराष्ट्र शासन

ग्राम विकास विभाग

शासन निर्णय क्रमांक: अंनियो २०१८/ प्र.क्र.५३/वित्त-५

बांधकाम भवन इमारत,पहिला मजला,

२५,मर्झबान पथ, फोर्ट,मुंबई - ४०० ००१

तारीख: ९ जुलै,२०२०.

वाचा -

१. शासन परिपत्रक ग्राम विकास व जलसंधारण विभाग क्र. अंनियो-१००७/सं.क्र.११५२/प्र.क्र.१८१/आस्था-११, दि. १२ सप्टेंबर, २००७
२. शासन परिपत्रक ग्राम विकास व जलसंधारण विभाग क्र. अंनियो-१००७/प्र.क्र.१८१/आस्था-११, दि. २१ मे, २०१०.
३. शासन निर्णय ग्राम विकास व जलसंधारण विभाग क्र. अंनियो २०११/प्र.क्र.७६/आस्था-११, दि. ११ मे, २०१२.
४. शासन निर्णय ग्राम विकास विभाग क्र.अंनियो २०१५/प्र.क्र.६२/वित्त-५, दि. १३ जून, २०१७.
५. शासन निर्णय वित्त विभाग क्र. अंनियो-२०१७/प्र.क्र.२९/सेवा-४, दि.२९ सप्टेंबर, २०१८.

प्रस्तावना -

राज्यातील जिल्हा परिषदेअंतर्गत असलेल्या वर्ग ३ व वर्ग ४ च्या कर्मचाऱ्यांना (शिक्षक कर्मचारी वगळून) संदर्भाधीन क्र. १ च्या शासन निर्णयान्वये परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना लागू केली असून त्याच्या अंमलबजावणीची कार्यपध्दती संदर्भ क्र. २ अन्वये विषद करण्यांत आली आहे. परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेचे सभासद असणाऱ्या जिल्हा परिषदेतील वर्ग ३ व वर्ग ४ च्या कर्मचाऱ्यांना (शिक्षक कर्मचारी वगळून) संदर्भाधीन क्र. ४ च्या शासन निर्णयान्वये राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत समाविष्ट करण्यांत आले असून प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी दि. १ मार्च, २०१८ पासून करण्यांत आलेली आहे.

२. जिल्हा परिषदेच्या वर्ग ३ व वर्ग ४ च्या कर्मचाऱ्यांसाठी (शिक्षक कर्मचारी वगळून) परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना ही दि. २८/२/२०१८ पर्यंत कार्यान्वित असून दि. १/३/२०१८ पासून राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना कार्यान्वित करण्यांत आली आहे. या योजनेचे सदस्यत्व मृत्यू, सेवानिवृत्ती, राजीनामा इत्यादी कारणांमुळे संपुष्टात आल्यावर निवृत्तीवेतन निधी विनियामक व विकास प्राधिकरणाने ठरविलेल्या

नियमानुसार कर्मचाऱ्यास/त्याच्या वारसास मासिक निवृत्तीवेतन विषयक लाभ देण्याची तरतूद आहे. परंतु, अल्प सेवा होऊन मृत्यू झाल्यास सद्यस्थितीत कोणतीही वार्षिक योजना (Annuity Plan) कार्यान्वित नसल्याने कर्मचाऱ्यास केवळ त्याच्या खात्यावर जमा झालेला सर्व संचित निधी दिला जातो.

३. दि. १/११/२००५ रोजी व त्यानंतर राज्य शासनाच्या सेवेत नियुक्त झालेल्या व परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा सभासद असलेल्या कर्मचाऱ्याची १० वर्षे सेवा होण्यापूर्वी सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना आर्थिकदृष्ट्या मदत करण्यासाठी रु. १०.०० लक्ष इतके सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय वित्त विभागाने संदर्भाधीन क्र. ५ च्या शासन निर्णयान्वये घेतला आहे. सदर आदेशाच्या परिच्छेद ३ नुसार या विभागांतर्गत असलेल्या जिल्हा परिषदेच्या वर्ग ३ व वर्ग ४ च्या कर्मचाऱ्यांना (शिक्षक कर्मचारी वगळून) सदर तरतुदीचा लाभ मिळण्यासाठी स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यांत येत आहे.

शासन निर्णय -

दिनांक १/११/२००५ रोजी व त्यानंतर जिल्हा परिषदेच्या सेवेत नियुक्त झालेल्या परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा सदस्य असणारा वर्ग ३ व वर्ग ४ चा कर्मचारी (शिक्षक कर्मचारी वगळून) १० वर्षे सेवा होण्यापूर्वी सेवेत असताना मृत्यू पावल्यास, त्याच्या नामनिर्देशित व्यक्तीस/नामनिर्देशन केले नसल्यास त्याच्या कायदेशीर वारसास, रु. १०.०० लक्ष इतके सानुग्रह अनुदान अधिक कर्मचाऱ्याच्या खाती जमा असलेली संचित रक्कम देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

२. दिनांक १/११/२००५ रोजी व त्यानंतर जिल्हा परिषदेच्या सेवेत नियुक्त झालेला वर्ग ३ व वर्ग ४ चा कर्मचारी (शिक्षक कर्मचारी वगळून) जर परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा सदस्य होण्यास पात्र असेल, परंतु त्याचे खाते उघडण्याची जबाबदारी ज्या कार्यालयाची आहे, त्या कार्यालयांनी ती पार पाडली नसेल किंवा सदर कर्मचाऱ्याचा दोष नसतांना काही अपरिहार्य कारणास्तव त्याचे खाते उघडले गेले नसेल अशा कर्मचाऱ्याच्या नामनिर्देशित व्यक्तीस/ नामनिर्देशन केले नसल्यास त्याच्या कायदेशीर वारसास देखील रु.१० लक्ष इतके सानुग्रह अनुदान अनुज्ञेय राहिल. मात्र अशा प्रकरणांना मान्यता देण्यापूर्वी वित्त विभागाची सहमती घेणे आवश्यक असेल.

३. या शासन निर्णयाद्वारे अनुज्ञेय होणाऱ्या सानुग्रह अनुदानाचा लाभ,
अ) परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू असलेल्या वर्ग ३ व वर्ग ४ च्या कर्मचाऱ्याचा (शिक्षक कर्मचारी वगळून) जिल्हा परिषदेच्या सेवेत असताना १० वर्षे सेवा पूर्ण होण्यापूर्वी मृत्यू झाल्यास, त्या कर्मचाऱ्याने नामनिर्देशित केलेल्या व्यक्तीस, अथवा
ब) जर त्या कर्मचाऱ्याने नामनिर्देशन केले नसेल तर त्याच्या कायदेशीर वारसास अनुज्ञेय राहिल.

४. या शासन निर्णयान्वये अनुज्ञेय ठरणारे सानुग्रह अनुदान मंजूरीचे अधिकार अतिरिक्त मुख्य सचिव/अप्पर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव, ग्राम विकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांना राहतील. तसेच त्यांना हे अधिकार त्यांच्या दुय्यम अधिकाऱ्यास प्रत्यार्पित करता येणार नाहीत.

५. सदर योजनेची कार्यपध्दती सोबत जोडलेल्या “जोडपत्र” व परिशिष्ट क्र. १ ते २ प्रमाणे अंमलात आणावी.

६. या प्रयोजनार्थ येणारा खर्च पुढील लेखाशिर्षाखाली नमूद केलेल्या तरतूदीतून करण्यांत यावा.

मागणी क्र. जी-६

२०७१-निवृत्तीवेतन व इतर सेवानिवृत्ती लाभ

०१- नागरी भत्ते

१०३-अनुकंपा भत्ते

(००)(०८) जिल्हा परिषदांमधील वर्ग ३ व वर्ग ४ च्या कर्मचाऱ्यांकरीता (शालेय शिक्षण विभाग वगळून) परिभाषित अंशदान/राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेंतर्गत सानुग्रह अनुदान (अनिवार्य)

(२०७१०७५८)

सदर शासन निर्णय शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक क्रमांक २०२००७०९१२१८४४१०२० असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने सांक्षांतिक करून काढण्यात येत आहे

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(प्रविण देविचंद जैन)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

- १) महालेखापाल महाराष्ट्र-१, मुंबई (लेखा परिक्षा)(लेखा व अनुज्ञेयता)
- २) महालेखापाल महाराष्ट्र- २, नागपूर (लेखा परिक्षा)(लेखा व अनुज्ञेयता)
- ३) सर्व विभागीय आयुक्त
- ४) संचालक लेखा व कोषागारे, संचालनालय, महाराष्ट्र, मुंबई.
- ५) संचालक स्थानिक निधी लेखा
- ६) सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी
- ७) सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी .
- ८) सर्व जिल्हा कोषागार अधिकारी
- ९) सहसंचालक स्थानिक निधी लेखा
- १०) सर्व जिल्हा उप मुख्य लेखा परिक्षक
- ११) वित्त विभाग, सेवा-४/व्यय-१५/अर्थ-१७, अर्थ-२, अर्थ-१८, मंत्रालय, मुंबई
- १२) कार्यासन क्रमांक वित्त-१, ग्रामविकास विभाग, मंत्रालय, मुंबई
- १३) निवड नस्ती वित्त-५.

(ग्राम विकास विभाग शासन निर्णय क्र. अंनियो-२०१८/प्र.क्र.५३/वित्त-५ दि. ९ जुलै, २०२० मध्ये निर्दिष्ट केलेले जोडपत्र)

जोडपत्र

परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा सदस्य असणारा जिल्हा परिषदेतील वर्ग ३ व वर्ग ४ चा कर्मचारी (शिक्षक कर्मचारी वगळून) १० वर्षे सेवा होण्यापूर्वी सेवेत असतांना मृत्यू पावल्यास त्याच्या नामनिर्देशित व्यक्तीस/कायदेशीर वारसा सानुग्रह अनुदान रुपये १० लक्ष मंजूर करण्यासंदर्भात करावयाची कार्यवाही.

१) कर्मचाऱ्याच्या नामनिर्देशित व्यक्तीने/कायदेशीर वारसाने करावयाची कार्यवाही:-

परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू असलेल्या जिल्हा परिषदेतील वर्ग ३ व वर्ग ४ च्या कर्मचाऱ्याचा (शिक्षक कर्मचारी वगळून) १० वर्षे सेवा होण्यापूर्वी सेवेत असतांना मृत्यू झाल्यास त्या कर्मचाऱ्याच्या नामनिर्देशित व्यक्तीने किंवा जर त्या कर्मचाऱ्याने नामनिर्देशन केले नसेल, तर त्याच्या कायदेशीर वारसाने कर्मचाऱ्याच्या मूळ मृत्यू प्रमाणपत्रासह व कायदेशीर वारसदार प्रमाणपत्रासह सानुग्रह अनुदान रुपये १० लक्ष मिळण्यासाठी कार्यालय प्रमुखांकडे या सोबतच्या विहित नमुन्यात (परिशिष्ट-१) मध्ये अर्ज सादर करावा.

२) कार्यालय प्रमुखांनी करावयाची कार्यवाही :-

कार्यालय प्रमुखांनी, मृत कर्मचाऱ्याच्या नामनिर्देशित व्यक्ती/नामनिर्देशन नसेल तर कायदेशीर वारसाचा मूळ अर्ज (परिशिष्ट-१), मूळ मृत्यू प्रमाणपत्र, सेवा पुस्तकाचे प्रथम पान तसेच प्रथम नियुक्तीची नोंद असलेल्या पानाची साक्षांकित प्रत, पंचायतराज सेवार्थ क्रमांक, डीसीपीएस सभासद असल्याचे प्रमाणपत्र, डीसीपीएस क्रमांक/प्रा.क्र. क्रमांक, जिल्हा परिषद सेवेतील नियुक्तीचे सक्षम प्राधिकार्याचे आदेश, कर्मचाऱ्याकडून शासकीय येणे बाकी नसल्याचे प्रमाणपत्र, संबंधित कर्मचाऱ्याची जिल्हा परिषदेतील सेवा १० वर्षांपेक्षा कमी असल्याचे प्रमाणपत्र यांसह यासोबतच्या परिशिष्ट-२ मध्ये विभाग प्रमुखांमार्फत मुख्य लेखा व वित्त अधिकार्यांकडे शिफारशीसह प्रस्ताव सादर करावा. सदर प्रस्तावासोबतच्या कागदपत्रांची पडताळणी करून त्यांच्या सत्यतेबाबत खातरजमा केली असल्याचे विभाग प्रमुखांचे पत्र सोबत असणे आवश्यक आहे. विभागप्रमुखांकडून प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर संबंधित मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांनी प्रस्तावासोबत जोडलेल्या कागदपत्रांची पडताळणी करून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मान्यतेने प्रस्ताव परिशिष्ट-२ मध्ये आवश्यक ते फेरफार करून प्रशासकीय विभागास सादर करावा.

३) प्रशासकीय विभाग प्रमुखाने करावयाची कार्यवाही :-

मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांचेकडून परिशिष्ट-२ मध्ये प्रस्ताव प्राप्त झाल्यावर त्यासोबतचे दस्तावेज/प्रमाणपत्रे इ. चे आधारे खात्री करून, प्रशासकीय विभाग वित्त विभागाकडे निधीची मागणी करेल. वित्त विभागाने प्रशासकीय विभागास निधी उपलब्ध करून दिल्यानंतर, सोबतच्या परिशिष्ट-३ मध्ये प्रशासकीय विभाग प्रमुख सानुग्रह अनुदान मंजूरी आदेश निर्गमित करतील. मंजूरी आदेश निर्गमित झाल्यानंतर संबंधित मुख्य लेखा व वित्त अधिकार्यांस अर्थसंकल्पिय वितरण प्रणालीवर निधी वितरीत करण्यांत येईल.

मंजूरी आदेशाची एक प्रत संबंधित जिल्हा कोषागार अधिकारी यांना, दुसरी प्रत कार्यालयप्रमुख/आंहरण व संवितरण अधिकारी यांना, तिसरी प्रत विभाग प्रमुख यांना, आणि चौथी प्रत (स्वाक्षरीत) कर्मचाऱ्याच्या वारसास पाठविण्यांत येईल. पाचवी प्रत (कार्यालयीन प्रत) प्रशासकीय विभाग प्रमुख यांच्या कार्यालयीन अभिलेख्यात जतन करण्यांत येईल.

४) **मुख्य लेखा व वित्त अधिकारी :-**

परिशिष्ट-३ मधील प्रशासकीय विभागाच्या मंजूरी आदेशाच्या आधारे मुख्य लेखा व वित्त अधिकारी कोषागार नमुना ४५-ए मध्ये देयक सादर करून रक्कम आंहरित करतील व सदर रकमेचा धनादेश संबंधित मयत कर्मचाऱ्याच्या नामनिर्देशित व्यक्तीच्या/ कायदेशीर वारसाच्या नावे तयार करून त्यांच्या हाती संपूर्ण करण्याची कार्यवाही करतील. तसेच धनादेश प्राप्त झाल्याची संबंधितांकडून पोचपावती प्राप्त करून ती अभिलेख्यात जतन करून ठेवतील. सानुग्रह अनुदानासंदर्भातील सर्व आवश्यक नोंदी संबंधित मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांनी ठेवावयाच्या आहेत.

५) परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना /राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत प्रदान करण्यांत येणारी सानुग्रह अनुदानाची रक्कम “ मागणी क्र. जी-६, २०७१-निवृत्तीवेतन व इतर सेवानिवृत्ती लाभ, ०१ नागरी भत्ते, १०३-अनुकंपा भत्ते, (००)(०८) जिल्हा परिषदांमधील वर्ग ३ व वर्ग ४ च्या कर्मचाऱ्यांकरीता (शालेय शिक्षण विभाग वगळून) परिभाषित अंशदान/राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेंतर्गत सानुग्रह अनुदान (अनिवार्य) (२०७१०७५८) या लेखाशिर्षाखाली खर्ची टाकण्यांत यावी.

परिशिष्ट-१

परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेतील वर्ग ३ व वर्ग ४ च्या कर्मचाऱ्यांच्या (शिक्षक कर्मचारी वगळून) नामनिर्देशित व्यक्तीने/कायदेशीर वारसाने सानुग्रह अनुदान मागणीबाबत करावयाचा अर्ज

कर्मचाऱ्याच्या नामनिर्देशित व्यक्ती/वारसाचे नाव व पूर्ण पत्ता:-

दिनांक :-

प्रति,
कार्यालयप्रमुख,
कार्यालयाचे नाव व पत्ता

विषय:- परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना / राष्ट्रीय
निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत सानुग्रह अनुदान मिळणेबाबत.

महोदय,

कै.श्री./श्रीमती -----हे/ह्या जिल्हा परिषदेच्या सेवेत दि. -----ते ----- पर्यंत कार्यरत होते/होत्या. सेवेत असतांना दि. ----- रोजी त्यांचे निधन झाले आहे. सेवेत असतांना ते/त्या परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचे सभासद होते/होत्या.

त्यांनी परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत रक्कम मिळण्यासाठी मला नामनिर्देशित केले आहे/नाही. (नसल्यास-----अन्वये मी त्यांचा कायदेशीर वारस ठरत आहे.) त्यामुळे उपरोक्त योजनेअंतर्गत देय केलेले सानुग्रह अनुदान मला मिळावे, ही विनंती. यासोबत मी कै.श्री./श्रीमती-----यांच्या मृत्यूच्या दाखल्याची मूळ प्रत जोडत आहे. त्यांचेशी माझे नाते पुढीलप्रमाणे आहे.

अ.क्र.	नांव	मयत कर्मचाऱ्याशी नाते

कर्मचाऱ्याचा आवश्यक तपशील खालीलप्रमाणे आहे :-

कर्मचाऱ्याचे नांव	पंचायतराज सेवार्थ क्रमांक, DCPS क्रमांक, PRAN क्रमांक	सेवेत रुजू झाल्याची तारीख

सोबत :- १) मृत्यूचा दाखला (मूळ प्रत)

२) वारस प्रमाणपत्र

स्थळ :-

दिनांक :-

आपला/आपली विश्वासू,

()

याच नमुन्यात मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मान्यतेने प्रशासकीय विभागास प्रस्ताव सादर करावा. (आवश्यक त्या फेरफारासह)

परिशिष्ट-२

विभाग प्रमुख/मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांनी परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेतील वर्ग ३ व वर्ग ४ च्या कर्मचाऱ्यांच्या (शिक्षक कर्मचारी वगळून) नामनिर्देशित व्यक्तीस/कायदेशीर वारसास सानुग्रह अनुदान मंजुरीबाबत प्रशासकीय विभागास करावयाचा अर्ज.

कार्यालयाचे नाव व पत्ता:-

दिनांक :-

प्रति,

मुख्य लेखा व वित्त अधिकारी/प्रशासकीय विभाग प्रमुख

विषय:- परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत सभासदाच्या नामनिर्देशित व्यक्तीस/कायदेशीर वारसास सानुग्रह अनुदान मंजूर करण्याबाबत.

महोदय,

या जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत असलेले कर्मचारी श्री./श्रीमती.-----

यांचे दिनांक ----- रोजी निधन झाले आहे. सदर कर्मचारी जिल्हा परिषदेच्या सेवेत असतांना परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचे सभासद होता. उपरोक्त कारणामुळे कर्मचाऱ्याची सेवा संपुष्टात आल्याने शासन निर्णय वित्त विभाग क्र. अंनियो-२०१७/प्र.क्र.२९/ सेवा-४ दि. २९ सप्टेंबर, २०१८ अनुसार सानुग्रह अनुदान मिळणेबाबत त्यांनी नामनिर्देशित केलेल्या व्यक्तीचा/नामनिर्देशन नसल्याने कायदेशीर वारसदाराचा अर्ज या कार्यालयास प्राप्त झालेला आहे. त्या अनुषंगाने सदर कर्मचाऱ्याचा तपशील पुढीलप्रमाणे सादर करण्यांत येत आहे.

नाव, पदनाम	पंचायतराजसेवा र्थ क्र., DCPS क्र., PRAN क्र.	सेवेत रुजू झाल्याचा दिनांक	मृत्यू दिनांक	मृत्यूच्या दिनांकास झालेली सेवा - वर्षे/ महिना/ दिवस	कोषागारा चे नाव

यासोबत खालील नमूद केल्याप्रमाणे आवश्यक दस्तावेज सादर करण्यांत येत आहे. सदर दस्तावेज मी व्यक्तीशः तपासले असून त्याच्या सत्यतेबाबत खातरजमा केली आहे.

- १) नामनिर्देशित व्यक्ती/कायदेशीर वारसदाराचा अर्ज-परिशिष्ट-१ (मूळ प्रत)
- २) मृत्यूचा दाखला (मूळ प्रत)
- ३) वारस प्रमाणपत्र (मूळ प्रत)
- ४) कर्मचाऱ्यांच्या शासन सेवेतील नियुक्ती आदेशाची साक्षांकित प्रत
- ५) कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तकाचे प्रथम पान तसेच प्रथम नियुक्तीची नोंद असलेल्या पानाची साक्षांकित प्रत.
- ६) डीसीपीएस/एनपीएस सभासद असल्याचे प्रमाणपत्र
- ७) कर्मचाऱ्याकडून शासकीय येणे बाकी नसल्याचे प्रमाणपत्र
- ८) संबंधित कर्मचाऱ्याची जिल्हा परिषदेतील सेवा १० वर्षांपेक्षा कमी असल्याचे प्रमाणपत्र.

तरी, सदर नामनिर्देशित व्यक्ती/नामनिर्देशन नसल्याने कायदेशीर वारस श्री./श्रीमती.----- यांना रु. १०.०० लक्ष सानुग्रह अनुदान मिळण्यास शिफारस आहे.

आपला/आपली विश्वासू,

स्वाक्षरी
(विभागप्रमुख/मुख्य लेखा व वित्त अधिकारी)